



सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या ७५ व्या (तातडीच्या) बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.१२ मे, २०१५ दुपारी ०१:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची ७५ वी (तातडीची) बैठक मंगळवार, दि.१२ मे, २०१५ रोजी दुपारी ०१:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	मा. प्रा. डॉ. मालदार एन. एन. § कुलगुरु	अध्यक्ष
२)	प्राचार्य श्री. पवार एस. के.	सदस्य
३)	प्राचार्य श्री. धुत्तरगाव एस. सी.	सदस्य
४)	प्रा. सुर्यवंशी एस. एस.	सदस्य
५)	अॅड. श्री. सलगर बी. एस.	सदस्य
६)	डॉ. देशमुख एम. एस.	सदस्य
७)	डॉ. करचे बी. आर.	सदस्य
८)	श्री. रोकडे एम. एस., प्रभारी वित्त व लेखा अधिकारी	सदस्य
९)	श्री. पाटील बी. पी., परीक्षा नियंत्रक	कायम निमंत्रित
१०)	श्री. पाटील बी. पी., प्रभारी संचालक म. व वि. वि. मं.	सदस्य
११)	श्री. पाटील बी. पी. प्रभारी कुलसचिव	सचिव

स्वागत:

मा.प्रभारी कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

अनुपस्थिती:

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस प्रा. डॉ. पाटील टी. आर., डॉ. घुटे व्ही. बी., डॉ. श्रीमती याजमान्य एस. आर., डॉ. शेख ए. ए. व श्री. गायकवाड बी. आर. यांनी दूरध्वनीद्वारे अनुपस्थिती कळविली. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून मान्यता देण्यात आली. अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, प्र. सहसंचालक (तं. शि.), तंत्र शिक्षण संचालक यांचे प्रतिनिधी व विभागीय सहसंचालिका (उच्च शिक्षण), सोलापूर विभाग, डॉ. शिळीमकर टी. एन. व सौ. पद्मजादेवील मोहिते-पाटील हे सदस्य व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[०१] २८ एप्रिल, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे.

ठराव: २८ एप्रिल, २०१५ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह वाचून कायम करण्यात आला.

१) पान क्र. ९ वर, ठराव क्र. ६ बाबत, खालीलप्रमाणे ठराव दुरुस्त करण्यात आला.

"परीक्षा मंडळाची शिफारस अमान्य केली. सदर बाबत एक ३ सदस्यीय समिती नेमून त्याचा अभिप्राय घ्यावा व तो व्यवस्थापन परिषदेसमोर विचारार्थ सादर करावा".

[०२] महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम ७९ अन्वये गठीत केलेल्या वित्त व लेखाधिकारी या पदासाठीच्या निवड समितीचा अहवाल व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयास्तव.

(टिपणी: विद्यापीठात रिक्त असलेले वित्त व लेखाधिकारी हे पद भरण्यासाठी Association of Indian Universities New Delhi या साप्ताहिकेत, विविध वर्तमानपत्रात, महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर व विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहिरात क्र. SUS/Estt/०१/२०१५, दि.२३/०२/२०१५ रोजी प्रसिध्द करुन अर्ज मागविण्यात आले होते. सदर जाहिरातीस अनुसरुन प्राप्त अर्जांची छाननी करुन, महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम ७९ अन्वये गठीत केलेल्या निवड समितीची बैठक दि.११/०५/२०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. उक्त निवड समितीने उमेदवाराची मुलाखत घेवून गोपनीयरित्या निवड समितीचा अहवाल मोहरबंद लिफाफ्यात सादर केलेला आहे. सदरचा लिफाफा सोबत जोडलेला आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४ कलम ७९ अन्वये गठीत केलेल्या वित्त व लेखाधिकारी या पदासाठीच्या निवड समितीचा अहवाल महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ कलम २० (१) (b) अन्वये व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयास्तव सादर).

ठराव : महाराष्ट्र विद्यापीठे कायदा १९९४ मधील कलम ७९ अन्वये, वित्त व लेखा अधिकारी या पदाच्या निवडीसाठी गठीत केलेल्या निवड समितीने श्री. सतिश अनंत नारकर यांच्या नियुक्तीची केलेली शिफारस स्विकारुन मान्यता देण्यात आली.

मा.अध्यक्षांच्या परवानगीने येणारे आयत्या वेळेचे विषय:

[०३ (१)] प्रस्तुत विद्यापीठामार्फत "सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार" देण्याबाबत तयार करण्यात आलेल्या नियमावलीत दुरुस्ती करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रत्यायन परिषद (NAAC) बॅंगळूरु यांच्याकडून प्रस्तुत विद्यापीठाचे मुल्यांकन करून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. याबाबत नियुक्त केलेल्या Steering Committee च्या बैठकीत झालेल्या ठरावानुसार प्रस्तुत विद्यापीठाकडून दरवर्षी राज्य व राष्ट्रीय पातळीवर कला, संस्कृती, साहित्य, शास्त्र, क्रीडा, शिक्षण व संशोधन, सामाजिक कार्य, कृषि, उद्योग व व्यापार आदी क्षेत्रामध्ये जीवनभर सामाजिक बांधिलकी मानून त्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या व त्या क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय योगदान (Outstanding / Extraordinary Contribution) देणाऱ्या व्यक्तीस सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार देण्याबाबत नियुक्त केलेल्या समितीने तयार केलेली नियमावली व्यवस्थापन परिषदेच्या दि.२३/१२/२०१४ रोजी झालेल्या बैठकीत विषय क्र.११ (३) नुसार सादर केली असता त्यावर खालीलप्रमाणे ठराव झाला.

ठराव : प्रस्तुत विद्यापीठामार्फत "सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव" पुरस्कार देण्याबाबत तयार करण्यात आलेल्या नियमावली व अर्जास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

या मान्य झालेल्या नियमावलीवरून जाहीर आवाहन तयार करत असताना, या नियमावलीत काही दुरुस्त्या करणे आवश्यक असल्याने निदर्शनास आले.

सबब, या नियमावली काही आवश्यक दुरुस्त्या करण्याची बाब विचारार्थ).

ठराव : प्रस्तुत विद्यापीठामार्फत "सोलापूर विद्यापीठ जीवनगौरव पुरस्कार" देण्याबाबत तयार करण्यात आलेल्या नियमावलीत काही आवश्यक दुरुस्त्या करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद